

orbit exports ltd.

122, MISTRY BHAWAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE,
MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL : 91 22 66256262 • FAX NO. 22822031 • WEBSITE : www.orbitexports.com
CIN : L40300MH1983PLC030872

Date: September 05, 2024

To,
The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400051

The Manager,
Corporate Services Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai – 400001

Symbol: ORBTEXP

Security Code: 512626

Sub: Newspaper Advertisement for dispatch of Notice of 41st Annual General Meeting (“AGM”) along with Annual Report for financial year 2023-24.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement published in English and regional language newspapers, informing about the completion of dispatch of Notice of 41st AGM along with the Annual Report for the financial year 2023-24, to the shareholders of the Company.

Name of the Newspaper	Language	Edition	Attachment
Business Standard	English	All Edition	Mumbai copy
Mumbai Lakshadweep	Marathi	Mumbai edition	Mumbai copy

Kindly take the same on record.


Thanking you

Sincerely,

For Orbit Exports Limited

Pranali Chawhan
Company Secretary & Chief Compliance Officer
Membership No. A59316

Encl.: As above



orbit exports ltd.

122, MISTRY BHAWAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE,
MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL : 91 22 66256262 • FAX NO. 22822031 • WEBSITE : www.orbitexports.com
CIN : L40300MH1983PLC030872

12 ECONOMY & PUBLIC AFFAIRS

MUMBAI | THURSDAY, 5 SEPTEMBER 2024 **Business Standard**



orbit exports ltd.

Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872
Registered Office: 122, 2nd Floor, Mistry Bhavan, Dinshaw Wachha Road,
Near K.C. College, Churchgate, Mumbai - 400 020. Tel.: +91 22 6625 6262,
Email: investors@orbitexports.com, **Website:** www.orbitexports.com


NOTICE

1. Notice is hereby given that the 41st Annual General Meeting ("AGM") of Orbit Exports Limited ("Company") will be held on Thursday, September 26, 2024 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the AGM Notice.
2. Pursuant to the relevant circulars of Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board ("SEBI"), the Company is permitted to hold the AGM through CC/ OAVM, without the physical presence of shareholders at a common venue.
3. Electronic copies of the AGM Notice and Annual Report for financial year 2023-24 have been sent on Wednesday, September 4, 2024 to all those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s)/Depository as on Friday, August 30, 2024. The AGM Notice and Annual Report for financial year 2023-24 are also available on the Company's website www.orbitexports.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com
4. In compliance with provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of Listing Obligations:
 - The Company is providing the facility of voting by electronic means (remote e-voting as well as e-voting during the AGM) to its shareholders who hold shares either in physical or dematerialized form and whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as on Thursday, September 19, 2024 ("Cut-off Date"), to cast their votes on the resolutions set out in the AGM Notice.
 - Day, date and time of commencement of remote e-voting: Monday, September 23, 2024 at 9.00 a.m. (IST).
 - Day, date and time of end of remote e-voting: Wednesday, September 25, 2024 at 5.00 p.m. (IST).
 - Cut-off Date for remote e-voting: Thursday, September 19, 2024.
 - Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of notice but on or before the Cut-off Date i.e. September 19, 2024 may vote by remote e-voting or e-voting during the AGM by obtaining User ID and Password as per the procedure provided in notes section of AGM Notice.
 - The shareholders are requested to note that-
 - (a) Shareholders who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolution(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system in the AGM;
 - (b) The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday, September 25, 2024 and shall also be disabled by NSDL thereafter;
 - (c) Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM.
5. In case of any queries, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL or Mr. Rahul Rajbhar, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or Ms. Pranali Chawhan, Company Secretary & Chief Compliance Officer at the registered office of the Company, Tel: +91 22 6625 6262, email: investors@orbitexports.com.

By order of the Board of Directors
For Orbit Exports Limited
Sd/-

Date: September 04, 2024
Place: Mumbai

Pranali Chawhan
Company Secretary & Chief Compliance Officer



orbit exports ltd.

122, MISTRY BHAWAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL : 91 22 66256262 • FAX NO. 22822031 • WEBSITE : www.orbitexports.com CIN : L40300MH1983PLC030872

गुरुवार, दि. ०५ सप्टेंबर २०२४

मुंबई लाक्षणिक

१. कर्तव्यपत्र
२. दिनांक: ०३/०९/२०२४
३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
४. कर्तव्यपत्र
५. दिनांक: ०३/०९/२०२४
६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
७. कर्तव्यपत्र
८. दिनांक: ०३/०९/२०२४
९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१०. कर्तव्यपत्र
११. दिनांक: ०३/०९/२०२४
१२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१३. कर्तव्यपत्र
१४. दिनांक: ०३/०९/२०२४
१५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१६. कर्तव्यपत्र
१७. दिनांक: ०३/०९/२०२४
१८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१९. कर्तव्यपत्र
२०. दिनांक: ०३/०९/२०२४
२१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२२. कर्तव्यपत्र
२३. दिनांक: ०३/०९/२०२४
२४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२५. कर्तव्यपत्र
२६. दिनांक: ०३/०९/२०२४
२७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२८. कर्तव्यपत्र
२९. दिनांक: ०३/०९/२०२४
३०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
३१. कर्तव्यपत्र
३२. दिनांक: ०३/०९/२०२४
३३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
३४. कर्तव्यपत्र
३५. दिनांक: ०३/०९/२०२४
३६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
३७. कर्तव्यपत्र
३८. दिनांक: ०३/०९/२०२४
३९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
४०. कर्तव्यपत्र
४१. दिनांक: ०३/०९/२०२४
४२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
४३. कर्तव्यपत्र
४४. दिनांक: ०३/०९/२०२४
४५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
४६. कर्तव्यपत्र
४७. दिनांक: ०३/०९/२०२४
४८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
४९. कर्तव्यपत्र
५०. दिनांक: ०३/०९/२०२४
५१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
५२. कर्तव्यपत्र
५३. दिनांक: ०३/०९/२०२४
५४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
५५. कर्तव्यपत्र
५६. दिनांक: ०३/०९/२०२४
५७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
५८. कर्तव्यपत्र
५९. दिनांक: ०३/०९/२०२४
६०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
६१. कर्तव्यपत्र
६२. दिनांक: ०३/०९/२०२४
६३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
६४. कर्तव्यपत्र
६५. दिनांक: ०३/०९/२०२४
६६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
६७. कर्तव्यपत्र
६८. दिनांक: ०३/०९/२०२४
६९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
७०. कर्तव्यपत्र
७१. दिनांक: ०३/०९/२०२४
७२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
७३. कर्तव्यपत्र
७४. दिनांक: ०३/०९/२०२४
७५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
७६. कर्तव्यपत्र
७७. दिनांक: ०३/०९/२०२४
७८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
७९. कर्तव्यपत्र
८०. दिनांक: ०३/०९/२०२४
८१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
८२. कर्तव्यपत्र
८३. दिनांक: ०३/०९/२०२४
८४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
८५. कर्तव्यपत्र
८६. दिनांक: ०३/०९/२०२४
८७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
८८. कर्तव्यपत्र
८९. दिनांक: ०३/०९/२०२४
९०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
९१. कर्तव्यपत्र
९२. दिनांक: ०३/०९/२०२४
९३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
९४. कर्तव्यपत्र
९५. दिनांक: ०३/०९/२०२४
९६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
९७. कर्तव्यपत्र
९८. दिनांक: ०३/०९/२०२४
९९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१००. कर्तव्यपत्र
१०१. दिनांक: ०३/०९/२०२४
१०२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१०३. कर्तव्यपत्र
१०४. दिनांक: ०३/०९/२०२४
१०५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१०६. कर्तव्यपत्र
१०७. दिनांक: ०३/०९/२०२४
१०८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१०९. कर्तव्यपत्र
११०. दिनांक: ०३/०९/२०२४
१११. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
११२. कर्तव्यपत्र
११३. दिनांक: ०३/०९/२०२४
११४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
११५. कर्तव्यपत्र
११६. दिनांक: ०३/०९/२०२४
११७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
११८. कर्तव्यपत्र
११९. दिनांक: ०३/०९/२०२४
१२०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१२१. कर्तव्यपत्र
१२२. दिनांक: ०३/०९/२०२४
१२३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१२४. कर्तव्यपत्र
१२५. दिनांक: ०३/०९/२०२४
१२६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१२७. कर्तव्यपत्र
१२८. दिनांक: ०३/०९/२०२४
१२९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१३०. कर्तव्यपत्र
१३१. दिनांक: ०३/०९/२०२४
१३२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१३३. कर्तव्यपत्र
१३४. दिनांक: ०३/०९/२०२४
१३५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१३६. कर्तव्यपत्र
१३७. दिनांक: ०३/०९/२०२४
१३८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१३९. कर्तव्यपत्र
१४०. दिनांक: ०३/०९/२०२४
१४१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१४२. कर्तव्यपत्र
१४३. दिनांक: ०३/०९/२०२४
१४४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१४५. कर्तव्यपत्र
१४६. दिनांक: ०३/०९/२०२४
१४७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१४८. कर्तव्यपत्र
१४९. दिनांक: ०३/०९/२०२४
१५०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१५१. कर्तव्यपत्र
१५२. दिनांक: ०३/०९/२०२४
१५३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१५४. कर्तव्यपत्र
१५५. दिनांक: ०३/०९/२०२४
१५६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१५७. कर्तव्यपत्र
१५८. दिनांक: ०३/०९/२०२४
१५९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१६०. कर्तव्यपत्र
१६१. दिनांक: ०३/०९/२०२४
१६२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१६३. कर्तव्यपत्र
१६४. दिनांक: ०३/०९/२०२४
१६५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१६६. कर्तव्यपत्र
१६७. दिनांक: ०३/०९/२०२४
१६८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१६९. कर्तव्यपत्र
१७०. दिनांक: ०३/०९/२०२४
१७१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१७२. कर्तव्यपत्र
१७३. दिनांक: ०३/०९/२०२४
१७४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१७५. कर्तव्यपत्र
१७६. दिनांक: ०३/०९/२०२४
१७७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१७८. कर्तव्यपत्र
१७९. दिनांक: ०३/०९/२०२४
१८०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१८१. कर्तव्यपत्र
१८२. दिनांक: ०३/०९/२०२४
१८३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१८४. कर्तव्यपत्र
१८५. दिनांक: ०३/०९/२०२४
१८६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१८७. कर्तव्यपत्र
१८८. दिनांक: ०३/०९/२०२४
१८९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१९०. कर्तव्यपत्र
१९१. दिनांक: ०३/०९/२०२४
१९२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१९३. कर्तव्यपत्र
१९४. दिनांक: ०३/०९/२०२४
१९५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१९६. कर्तव्यपत्र
१९७. दिनांक: ०३/०९/२०२४
१९८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
१९९. कर्तव्यपत्र
२००. दिनांक: ०३/०९/२०२४
२०१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२०२. कर्तव्यपत्र
२०३. दिनांक: ०३/०९/२०२४
२०४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२०५. कर्तव्यपत्र
२०६. दिनांक: ०३/०९/२०२४
२०७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२०८. कर्तव्यपत्र
२०९. दिनांक: ०३/०९/२०२४
२१०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२११. कर्तव्यपत्र
२१२. दिनांक: ०३/०९/२०२४
२१३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२१४. कर्तव्यपत्र
२१५. दिनांक: ०३/०९/२०२४
२१६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२१७. कर्तव्यपत्र
२१८. दिनांक: ०३/०९/२०२४
२१९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२२०. कर्तव्यपत्र
२२१. दिनांक: ०३/०९/२०२४
२२२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२२३. कर्तव्यपत्र
२२४. दिनांक: ०३/०९/२०२४
२२५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२२६. कर्तव्यपत्र
२२७. दिनांक: ०३/०९/२०२४
२२८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२२९. कर्तव्यपत्र
२३०. दिनांक: ०३/०९/२०२४
२३१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२३२. कर्तव्यपत्र
२३३. दिनांक: ०३/०९/२०२४
२३४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२३५. कर्तव्यपत्र
२३६. दिनांक: ०३/०९/२०२४
२३७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२३८. कर्तव्यपत्र
२३९. दिनांक: ०३/०९/२०२४
२४०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२४१. कर्तव्यपत्र
२४२. दिनांक: ०३/०९/२०२४
२४३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२४४. कर्तव्यपत्र
२४५. दिनांक: ०३/०९/२०२४
२४६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२४७. कर्तव्यपत्र
२४८. दिनांक: ०३/०९/२०२४
२४९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२५०. कर्तव्यपत्र
२५१. दिनांक: ०३/०९/२०२४
२५२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२५३. कर्तव्यपत्र
२५४. दिनांक: ०३/०९/२०२४
२५५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२५६. कर्तव्यपत्र
२५७. दिनांक: ०३/०९/२०२४
२५८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२५९. कर्तव्यपत्र
२६०. दिनांक: ०३/०९/२०२४
२६१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२६२. कर्तव्यपत्र
२६३. दिनांक: ०३/०९/२०२४
२६४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२६५. कर्तव्यपत्र
२६६. दिनांक: ०३/०९/२०२४
२६७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२६८. कर्तव्यपत्र
२६९. दिनांक: ०३/०९/२०२४
२७०. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२७१. कर्तव्यपत्र
२७२. दिनांक: ०३/०९/२०२४
२७३. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२७४. कर्तव्यपत्र
२७५. दिनांक: ०३/०९/२०२४
२७६. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२७७. कर्तव्यपत्र
२७८. दिनांक: ०३/०९/२०२४
२७९. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२८०. कर्तव्यपत्र
२८१. दिनांक: ०३/०९/२०२४
२८२. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२८३. कर्तव्यपत्र
२८४. दिनांक: ०३/०९/२०२४
२८५. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२८६. कर्तव्यपत्र
२८७. दिनांक: ०३/०९/२०२४
२८८. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२८९. कर्तव्यपत्र
२९०. दिनांक: ०३/०९/२०२४
२९१. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२९२. कर्तव्यपत्र
२९३. दिनांक: ०३/०९/२०२४
२९४. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२९५. कर्तव्यपत्र
२९६. दिनांक: ०३/०९/२०२४
२९७. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
२९८. कर्तव्यपत्र
२९९. दिनांक: ०३/०९/२०२४
३००. गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.

दिनांक: ०३/०९/२०२४ गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.

orbit exports ltd.
Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872
Registered Office: 122, 2nd Floor, Mistry Bhavan, Dinshaw Wachha Road, Near K.C. College, Churchgate, Mumbai - 400 020. Tel.: +91 22 6625 6262, Email: investors@orbitexports.com, Website: www.orbitexports.com

NOTICE

1. Notice is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM') of Orbit Exports Limited ('Company') will be held on Thursday, September 26, 2024 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') or other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the AGM Notice.

2. Pursuant to the relevant circulars of Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board ('SEBI'), the Company is permitted to hold the AGM through CC/ OAVM, without the physical presence of shareholders at a common venue.

3. Electronic copies of the AGM Notice and Annual Report for financial year 2023-24 have been sent on Wednesday, September 4, 2024 to all those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s)/Depository as on Friday, August 30, 2024. The AGM Notice and Annual Report for financial year 2023-24 are also available on the Company's website www.orbitexports.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com

4. In compliance with provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of Listing Obligations:

- The Company is providing the facility of voting by electronic means (remote e-voting as well as e-voting during the AGM) to its shareholders who hold shares either in physical or dematerialized form and whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as on Thursday, September 19, 2024 ('Cut-off Date'), to cast their votes on the resolutions set out in the AGM Notice.
- Day, date and time of commencement of remote e-voting: Monday, September 23, 2024 at 9.00 a.m. (IST).
- Day, date and time of end of remote e-voting: Wednesday, September 25, 2024 at 5.00 p.m. (IST).
- Cut-off Date for remote e-voting: Thursday, September 19, 2024.
- Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of notice but on or before the Cut-off Date i.e. September 19, 2024 may vote by remote e-voting or e-voting during the AGM by obtaining User ID and Password as per the procedure provided in notes section of AGM Notice.
- The shareholders are requested to note that-
 - Shareholders who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolution(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system in the AGM;
 - The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday, September 25, 2024 and shall also be disabled by NSDL thereafter;
 - Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM.

5. In case of any queries, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL or Mr. Rahul Rajbhar, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or Ms. Pranali Chawhan, Company Secretary & Chief Compliance Officer at the registered office of the Company, Tel: +91 22 6625 6262, email: investors@orbitexports.com.

By order of the Board of Directors
For Orbit Exports Limited
Sd/-
Pranali Chawhan
Company Secretary & Chief Compliance Officer

Date: September 04, 2024
Place: Mumbai

40093